



11th November, 2025

To, The National Stock Exchange Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051 Dear Sir,

Symbol: NIDAN

Dear Sir/Madam,

Sub: - Intimation on Publication of Unaudited Financial Results for the Half Year Ended as on September 30, 2025 in the Newspaper.

Ref.: Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Board of Directors of the Company, at their meeting held on Monday, November 10, 2025, approved the Unaudited Financial Results of the Company for the Half Year Ended September 30, 2025 ("Financial Results").

Pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("LODR 2015") please find enclosed herewith the copies of Newspaper Publications dated Tuesday, November 11, 2025 in Newspaper viz. Financial Express (English) and Aapla Mahanagar (Marathi).

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours Sincerely,

For Nidan Laboratories and Healthcare Limited

Tejal Anil Jayakar Executive Director & CFO DIN 07984686

Encl.: a/a









संजू सॅमसनबाबत सीएसके, राजस्थान रॉयल्स यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

(त्रस्ट आहार फरण्याप्य सञ्जूसनसम्बाद्या क्षार्य या राजा आहा. यात्र सुपर फिर्म्स आफ संख्यता आहे. मिडिया रिपोर्ट्स, ही ट्रेड ववकणास निश्चित अस्त्याचे मानले जात आहे. वृत्ता सांगितले की, सर्वांना माहिती आहे की आम्ही संजू समस्मला विकत घेण्यास उत्सुक आहोत. ड घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजस्थान रॉयल्सने अद्याप काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही.

भीगहानगर स्पोटस ७

आपलंगहानमः www.mymahanagar.com 😝 💿 🕲 💿 🖸









मुंबई ड गटात १७ गुणांसह अव्वल स्थानावर

▶ मुंबई : मुंबईने हिमाचल प्रदेशचा एक डाव आणि १२० धावांनी पराभव करून रणजी करंडक 'ड' गट साखळी स्पर्धेत १७ गुणांसह अळल स्थानावर झेप घेतली. डावाने विजय मिळवून

▶ मुंबई : मुंबई क्रिकेट

राजदीपकुमार गुप्ता यांची बिनविरोध निवड

झाली. एकूण १६ पदांसाठी ३० उमेदवार

असले तरी दोन पदांसाठी बिनविरोध

असोसिएशनच्या बहुचर्चित निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली तर गृद्धनिंग कौन्सिल चेअरमन

पदासाठी विनोवेशथ निवड झाल्यामुळे उरलेल्या १४ पदांसाठी ३० उमेदवार रिंगणात आले आहेत. बुधवारी(१२) दुपारी तीन ते सहा या वेळेत मुंबई क्रिकेट असो(सएशनची त्रैवार्षिक निवडणूक

वानखेडे स्टेडियमवर होणार आहे उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी

चिटणीसपदासाठी सहलाम शेख

असा मुकाबला होईल. तर

एमसीए निवडणूक : १४ पदासाठी ३० उमेदवार बुधवारी रिंगणात

सामना रंगेल.संयुक्त चिटणीस

पदासाठी निलेश भोसले वि. गौरव

पदासाठा निरुप मासला वा गार पयाडे अशी लढत होईल आणि खजिनदार पदासाठी अरमान मलिक आणि सुरेंद्र शेवाळे असा

मुकाबला होईल. कार्यकारिणीच्या

आहेत. त्यात मिलिंद

नार्वेकर श्रीकांत

कामतेकर, विधेश कदम , चंदशेखर

कांबळे, चिराग गोहिल, मंगेश साटम, प्रमोद यादव, संदीप विचारे,

सागर तिगडी, अरुण तावडे, आशिष सावंत, नील सावंत, सुरज सामत, नदीम मेमन, मौलिक मर्चंट, भूषण पाटील, समीर पेठे, सुनील रामचंद्रन, शफीक पटेल, विकास रेपाळे यांचा

समावेश आहे. गव्हर्निंग कौंसिल

मेंबरसाठी भरत किणी आणि किशोर जैन यांच्यातून निवड होईल

मुंबईने बोनस गुणासह ७ गुणांची कमाई केली. मुंबईने हिमाचल प्रदेशला गुंडाळले आणि फॉलोऑन लादला, मुलानीने हिमाचल प्रदेशचा निम्मा संघ गारद केला आणि सामन्यात ७ मोहरे टिपले तर मुशीर खानने शतक झळकावले. शिवाय विकेटही काढले.

मी, प्रज्ञा दिलीप मोजिएस माने प्रति क्षेत्रीत्र आहे. की स्वान प्रति दिलीप मोजिएस, जाहीर करीन आहे की माज्जा पत्ती दिलीप मध्युद्धन मोजिएस, वांच दिलीक १५/७४/२०४५ रोजी मियत आहे. त्यांच्या नावे 8MW 0.200 GI कर तमिल MH-47-80-7800 आहे. तमीची वारस मी आहे उर कीजाब सरका असेरत तर १५ दिलामच्या आता आर. दी. औ. बोरीवली, मुक्द (तेस्ट) वेश स्पर्क करावा.

संपर्क करावा. जाहीर नोटीस मी, कल्पना दिनेश सिंह, जाहीर करीत : पती दिनेश गिरिजा सिंह, यांचे दिनांक ३ रोजी मयत झालू, त्यांच्या नावे रिक्षा क्रम

थावफलक: मुंबई ४४६ विजयी वि. हिमाचल प्रदेश १८७ आणि १३९ (निखिल ६४, वैभव अरोरा ५९, हिमांशू सिंग ५४ धावात ३ बळी, मुलानी ५३ धावात २ बळी) आणि १३९ (पुखराज मान ६४, मुलानी ५६ धावात ५ बळी) सामन्यात सर्वोत्तमः मुशीर खान

जाहीर सचना

हणार माही,
दिवामान्य जनतेला याहुर सावध करण्यात येः
दिवामान्य जनतेला याहुर सावध करण्यात येः
, त्यांनी (यांच्याळी कोगल्याही मकरचा व्यवहा
रु मने, ताने कोणीती केज्यात ते त्यांच्या भवतः व्य तिक्षमिद आणि ज्यावदावीवर करणील, आन्दे क्रांच्या कुर्दुब्दातील कोणाती संदय्य अर गण्याच्या क्षण्यानांच्या विचार प्राप्तुक निर्माण्याच्या प्रिणामांचाती ज्यावदार / जरत्यांच्या हामार माही,

PUBLIC NOTICE

is hereby given that My Clies to acquire the Commercial S icularly resemble.

commercial Premises I Unit bearing No. G-2, immeasuring about 275 St. Mirs. equivalent 2900 1.58, Ft. but up rate on the Ground or of building innown as "Astriord Chambers Androminatine" but and shated on the land aring F.P. No. 12 of TPS Mahim No. III response to St. No. 1/1521 of Mahim vision, District Mambai, shate bying and immedia 40016, allongsiff to fully paid up areas of Arkelfoct Chambers Contominium



more principlely described in the over-tage and the second of the secon



म्हाडा

PRAKKASH ROHIRA



पुणे ग्रामीण किशोरी गटाचे जेते, तर परभणीला किशोर गटाचे विजेतेपद



▶ पुणे ऱ- पुणे ग्रामीण आणि परभणीने यांनी "३६व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्ढी स्पर्धेत किशोर व किशोरी गट विजेतेपद मिळविले. परभणीचे जेतेपदाचे सलग दुसरे वर्ष, पिपरी चिंचवडच्या बापखेल येथील श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत राकेशभाऊ घुले कबड्ढी संघ आणि युवा प्रतिष्ठान तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात पणे ग्रामीण संघाने अहमदनगरचा ३९-२० भ्रसा लिल्या पराभव करीत "स्व राजशी चंद्रन पांदे चषक असा (लिला परामव करात 'स्व.राजश्रा घटन पाड घषका बरोबरच आमदार घषकावर पहिल्यांदा आमले नाव कोरते, किशोर गटाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या परभणीने पालघरला ४२-३० असे नमवीत "स्व. प्रभाकर नागो पाटील चषका बरोबर आमदार चषकावर आपले नाव कोरले

PUBLIC NOTICE

14 days.
For and behalf of Labdhi tower Premises
Place: Mumbai Co op soc tid
Date: 11-11-2025 Sdf- Secretary

जाहिरात, वितरण, संपादकीय

ONLY WHATS APP

7506650006

नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग फेर निविदा सुचना क्रमांक - नमुंमपांअ.श.अ./ 20 /2025-2026

जावः मोरबे धरण प्रकल्पाशंतर्गत विस्थापित सालेल्या मौजे वरोसे,बोरगाव व आदिवासी वाङ्यांना शुध्द पाणी पुरवठा करणेसार्ठ भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथून मुख्य जलवाहिनी टाकणे...

inicitist अवस्थातम् ए च्यान भूवव अवसावता टाकण... अंद्राज्यात्रीत्व एकत् (२) २,08,14084 पर निवेदा पुरित्तम हैर्टेडॉर (E-tendering) संगणन प्रणातीच्या प्रोप्तकर्यात्राकोकात्रीत्वात्रकृत्यात्र वा स्वेतस्थ्यात्रम (E.111/12025 स्त्र प्रणात होतील निर्मेस सार्वतिकमा (<u>प्राप्तक्रीकात्रकृत्यात्र</u>क्ष) वा संवेतस्थ्यात्रम् राज्यात्रक्षेत्रस्थात्रम्

का यांनी राखून ठेवलेला आहे.

अति शास अग्रिसंता



बृहन्मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण - **जाहीर सूचना-**

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ (जानेवारी २०१८ सुधारलेला) कलम ८ (३) (क) मधील तस्तुदी नुसार परिमंडळ ०१ मधील 'डी' विभागातील ०१ प्रस्ताव, परिमंडळ ०२ मधील 'एफ/दक्षिण' विभागातील ०१ प्रस्ताव, म्हणजेच एकुण ०२ प्रस्ताव, म.न.पा. आयुक्त, अध्यक्ष वृक्ष प्राधिकरण/वृक्ष प्राधिकरण समिती यांचा मंजुरी प्राप्त झाले आहेत. उपरोक्त प्रस्तांवामधील झाडे कापणे/पुनरोंपित कुरणेबाबतचा

तपशील हा म. न. पा. च्या www.mcgm.gov.in संकेतस्थळावर, बृह-मुंबई महानगरपालिकेविषयी विभाग आणि खाते खातेनिहाय माहिती पुस्तिका उद्याने व वृक्ष प्राधिकरण कागदपत्रे या लिंकवर उपलब्ध आहे. १०६९ (डी), १०७० (एफ/दक्षिण)

उद्यान अधीक्षक यांचे कार्यालय, पेंग्विन डमारत, २ रा माळा, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई-400027. दूरध्वनी क्र. २३७४२१६२ E.mail - sg.gardens@mcgm.gov.in

पीआरओ/२१६२/जाहि/२०२५-२६

झाडे लावा झाडे जगवा

सही/-उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी

महत्वाचं

जाहिरात प्रतीच्या स्वीकृतीआधी जरी काळजी घेण्यात येत असली तरी त्यांच्यातील समाविष्ट बाबी तपासून पाहणे शक्य नाही, अशा समाविष्ट बाबींसाठी 'आपलं महानगर' वत्तपत्र, मंबई यांना त्यांच्या वृत्तपत्रे किंवा प्रकाशनांमधील

कंपन्या, संस्थांच्या किंवा व्यक्तिगत जाहिरातींसोबत झालेल्या व्यवहाराच्य परिणामस्वरूपी उद्भवलेल्या कोणताही

तोटा किंवा नुकसानीस जबाबदार धरता येणार नाही. म्हणूनच आम्ही वाचकांना शिफारस करतो की त्यांनी जाहिरातींच्या संदर्भामध्ये जे असेल त्या स्वरूपामध्ये जाहिरातदार किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पैशांची

रक्कम पाठवण्यापूर्वी किंवा त्यांच्याशी कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक चौकशी करावी.

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

ई-निविदा सूचना क्र. :- का. अ. (शहर)/मुं.झो.सु. मंडळ/ ई-निविदा/६०/२०२५-२६

कार्वकारी अभियंता (शहर) विभाग, मुंबई डोपडपड़ी सुधार मंडळ (महतराष्ट्र गृहिमर्गाण व श्रेत्रविकास प्राधिकरणाचा घटका खो**ली क. ५३२, चौथा मजला,** गृहिमर्गाण भवन, बांद्र (पूर्व), मुंबई-अंटल ०५१ (दुर्ख्यनी क. ०२२ ६६४०५४८८) यांनी योग्य वर्गवारी तथा शासकीय विश्वा मिश्रासासकीय वर्गवाणानुक ठेकेदराकड्डम एक्या २६ कार्यकारता बी॰ (द्रावेकची) मुन्युवारील ई-मिविद्य प्रणादीहर (ऑनलाईन) निविद्य मार्गाण्या येत आहेत. विश्वा केदिनविद्य सूचन विद्या कार्यक्रपड शासनाच्या संकेत्यक https://mahatenders.gov.in वर उपलब्ध असतील. निविद्या विविद्या विश्वा है केदि स्वत्य क्षार्यक्रपड़ स्वत्य अस्तरात्र प्रमाद क्षार्यक्रपड़ स्वत्य अस्तरात्र कर १८९१-२०५१ सार्यकार्क ७,३३५ पर्वेत सहित्य. निविद्य सूचनेकार शृदिवरनेका त्रीति निविद्य स्वित्य या अस्त्यात्र प्रमाद कार्यक्रपड़ सार्यकार्यक्रपड़ कार्यकारी अधियार प्राधा करेता क्षार्यक्रपड़ सार्वकार व्यवस्था मार्यक्रपड़ सार्वकार क्षार्यक्रपड़ सार्वकार क्षार्यक्रपड़ सार्वकार सार्वकार सार्वकार कार्यकार क्षार्यक्रपड़ सार्वकार सार्वकार सार्वकार सार्वकार क्षार्यक्रपड़ सार्वकार सार्वका

CPRO/A/907

सही/-कार्यकारी अभियंता (शहर) मुं. झो. सु. मंडळ, मुंबई

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

ई-निविदा सूचना क्र.:- का. अ. (शहर)/मुं.झो.सु. मंडळ/ ई-निविदा/५७/२५-२६

कार्यकारी अभियंता (शहर) किएम, मुंबई झोषडपुडी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहिनर्गण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) **खोली क. ५३२, चौथा मजला,** गृहिनर्माण भवन, बांद्र (पूर्व), मुंबई-४०० ०५१ (दुश्वमी क. ०२२ ६६४०५४८४) यानी योग्य वर्गवाती तथा शासकीय किंवा मेश्यासकीय नोर्धामुक्त केळेवराकडून, पूर्ण १३ कार्माकता बौर (दक्केपी) नमुचातील ई-मिविदा प्रणालीदुर (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहेत, विस्तृत ई-निविदा सूचना इन्नावदा प्रणालाहुत् र सामलावाईन । नावदा मागावण्यात यत्त आहत. वस्तृत इन्नावदा भूतमा व निविद्य काण्यत्व आस्तृत्या स्वत्यस्थ्य http://mahatenders.gov/un त्य उपलब्ध असतील. निविद्या विकी दिनांक १२.११.२०२५ सकाळी ०२.०० पासूत दिनांक १२.११.२०२५ सामकंळाळी ५.३५ पर्यंत राष्ट्रील. निविद्य सूचनेबाबत शुव्धित्मकलं.बदल असल्यास फल <u>http://</u> mahatenders.gov.in संकेतस्थवालर प्रकाशित केले जातील. निविद्य स्वीकारण्याया अध्या नाकारण्याया अधिकार कार्यकारी अधिदात (शहर)/मुं. इसे. सु मंडळ यांनी रासून ठेवला आहे.

CPRO/A/922 Fotow use@mhadaofficial

सही/-कार्यकारी अभियंता (शहर) मुं. झो. स्. मंडळ, मुंबई

NIDAN LABORATORIES AND HEALTHCARE LIMITED

CIN - L33111MH2000PLC129883

Regd Office: SY No. 294/A H. No. 18, Swapnshilpa, Behind Aarti A,

Vartak Road, Virar (w), 401303 Tel No. +91 8975610000;

E-Mailt:s@inidanhealthcare.co.in, Website: www.nidanhealthcar

Statement of Unaudited Financial Results for the Half year Ended on 30th September 2025 र In lact					
Sr. No.	Particulars	Half Year Ended 30-09-2025	Half Year Ended 30-09-2024	Half Year Ended 31-03-2025	Year ended 31-03-2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,312.10	1,053.27	1,399.48	2,452.75
2	Net Profit for the period / year (before tax, exceptional and/or extraordinary items)	190.32	141.37	134.64	276.02
3	Net Profit for the period / year before tax (after exceptional and/or extraordinary items)	190.32	141.37	134.64	276.02
4	Net Profit for the period / year after tax (after exceptional and/or extraordinary items)	143.37	110.13	87.56	197.69
5	Total Comprehensive income for the period /year [comprising Profit for the period / year (after tax) and other comprehensive Income (after tax)]	143.37	110.13	87.56	197 69
6	Paid up Equity Share Capital	1.390.00	1.390.00	1.390.00	1.390.00
7	Reserves (extuding revaluation reserve)	5,571.67	5,340.73	87.56	5,428.30
8	Earnings Per Share (of Rs 10/-each) (not annualized) Basic	1.03	0.79	0.63	1.42
	Diluted	1.03	0.79	0.63	1 42

te:

1) The above is an extract of Audited Financial Results for half year ended 30th September 2025 which been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting on 10 th November 2025 and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI [Listing Other Disclosure Requirements] Regulation, 2015. The full format of the Financian Results are available or the Committee of the Committee of

For and on behalf of Board of Directors
NIDAN LABORATORIES AND HEALTHCARE LIMITED

महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता, एकात्मिकृत घटक (सा.बां.) विभाग, यांचे कार्यालय <u>Email- integratedmumbai.ee@mahapwd.com</u> दूरखनी क. २२०६६९७४ फैल्स क. २२०६६९७६ ई.स्ट्रिया महाराष्ट्र ई निविदा सचना क्र. ३४ सन २०२५ २६

कार्यकारी अभियंता, प्लामिकुन पटक (साथ) विभाग, पेर्स, देक्ट्रेण (इसकी क. २२००६१७५/७६ महाप्रष्ट शासन्या अधिकार, प्लामिकुन पटक (साथ) विभाग, पेर्स, देक्ट्रेण (इसकी क. २२००६१७५/७६ महाप्रष्ट शासन्या राज्येजनिक बांधकमा खाताबकुत नोया त्या मुख उपकरण उपरादकार्यकारी उपरादक व्यवस्थात्र कार्यकार स्थान मुन्यानील निविद्ध देनिक्द्र प्राप्टाविक् नोविद्ध प्राप्टाविक आक्रादेश स्थान मुन्यानील निविद्ध देनिक्द्र प्राप्टाविक अध्याप्त स्थानकार स्थान स्थानकार स्थानकार स्थान स्थानकार विभाग कार्यकार अधिकार स्थानकार अधिकार स्थान स्थानकार स्थानकार अधिकार स्थानकार स्यानकार स्थानकार स्थानकार स्थानकार स्थानकार स्थानकार स्थानकार स्था

कामाचे नाव

अ.क्र. मुंबईतील विक्रोळी येथील नवीन न्यायलय झमस्त येथे 26 आणि 14 यारचाकी वाहनांसाठी (सेडान करा, जीप, इनोका क्रिस्टा इत्यादी) 2+2 प्रसल पार्किंग व्यवस्थेच्या कस्टमाइज्ड डिझाईन, उत्पादन, उभारणी आणि तीन वर्षांच्या ऑपरेशनसाठी जॉबवर्क. अंदाजित रक्कम रु.

(एकुण ०१ कामे) ई-निवदा उपलब्ध कालावधी

(स्कूण वर कामे) हे-निविदा उपस्था कालावधी हिनीवदा अपस्था हिनीवदा अपस्था है। है-निविदा उपस्था (शावध हाल्यामा)

डालील संकेतस्थळावरून ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे. १. http://mahapwd.com २. http://mahatenders.gov.in तरद निविद्य सुन्तमध्ये काही बदल होत असल्याल सरील वेससाईटवरती कळविष्णात येईल.) ३. कार्यकारी अभियंता, पकास्मिकृत घटक (सा.बां.) विभाग, फोर्ट, मुंबई कार्यालयातील सूचना फलक.

जा.क. काअ/एच (सा.बी.)/निविदा/५५३७ कार्यकारी अभियंता याचे कार्यालय, एकारिस्कृत घटल (सा.बी.) विभाग, बांधकाम भवन, २ रा मजला, २५ महांबान पढा, पिटी, मुंबई-५०० ००२ ट्रक्टमी क. ०२२-२०६१९७४/७६ दिनांक : ३१-१०-२०२५ औजीआयगीआर-२०२५-२६/७

सही/-**कार्यकारी अभियंता,** एकात्मिकृत घटक (सा.बां.) विभाग, फोर्ट, मुंबई.

डीजीआयपीआर-२०२५-२६/क्र-५/सी३८८३



The Naval Dockyard Co-operative Bank Ltd. Tender of Data Classification Tool

We are looking to procurement of Data Classification Tool along with management that can help classify, label, and secure organizational data across endpoints, emails, and cloud environments.

Juantity - 50

Issirad Fastures:

1. Data Classification: Capability to classify documents and emails based on sensitivity levels (Public, Internal, Confidential, Restricted),

2. Labeling & Tagging: Support for visual and metadata-based labels.

3. Policy Enforcement: Automated enforcement of organizational data-handling policies.

4. Integration Support: Compatibility with DLP tools, Microsoft 365, Outbok, and leading security platforms.

5. User Awareness Prompts: Real-time notifications or suggestions for security and comparison of the companies of the comp

Proven experience in enterprise data security or compliance tools.
 Capability to provide deployment, integration, and ongoing support

Submission Details: nterested vendors are invited to submit: • Product Datasheet / Brochure • Commercial Proposal. • Client References (if any)

Contact Email: recruitment@navalbank.com Submission Deadline: 07 days from the date of the advertisement publish i he news paper

NOTE: Management reserves the right to change the License Term, Quantity, Desired features of Data Classification Tool and to cancel the tender. Tender for Investment Advisor/Consultant

for tenure of one year We intend to appoint SEBI Registered Investment Advisor/ consultant for SLF and Non-SLR related investment as per RBI guidelines for the period of 01 year

ligibility and Requirement: SEBI Registered under Investment Advisor segment (Certificate to b

. Sets registered under investment avoisol segment (certificate to be attached). Funds Management Assets worth over Rs. 10000L-Crore as on 31/03/2025 (also mention the AUM as on 31/03/2025). Minimum Experience of 3 years in the similar field (Client number to be also the similar field (Client number to the control of the similar field (Client number to the similar field number to the similar field (Client number to the similar field (Client number to the similar field number to the similar field number to the similar field (Client number to the similar field number to

n the tender, advisor/ consultant has to submit their detailed profile, list liental, Copy of SEBI registration along with the commercials undertaki nvestment advisory/ Consultancy for Bank.

Required documents as enclosed shall be placed in an envelope duly sealed and super scribed accordingly. The envelope shall be addressed to "The Nava Dockyard Co-operative Bank Ltd., Head Office: Naval Dockyard, ShahidBhaga Singh Road, Llon Gate, Fort, Mumbai 400 023.

The sealed tender should reach the above address latest by on or before 0 lays after the date of publication of advertisement.

Chief Executive Officer

NOTE: Management reserves the right to relax the Eligibility an Requirement of an Investment Advisor and to cancel the tender.

Tender of Calendar Printing

Specification to print the calendars

Stee: 17 · 22.50 Inches
Binding: Calendar Patti Binding
Pages: 12 Pages (6 page Back to Back), 4 Color Digital Offset Printing
Paper: 170 GSM
Quantity: 13000 Calendars
One Page per month (6 Sheet front and Back)

Une Page per month (6 Sheet front and Back)

Conditions:

1) Calendar Design and Art Work of the calendar shall be prepared by you.
2) If your quality is not satisfactory, no payment will be made in that case
including the Skipping of any month, quality of page and Patti Binding).
3) The order will be confirmed via email or work order.
4) The Quotations must be send through offline mode within 07 days from
the date the advertisement.
5) Offline Quotations should be send in a sealed envelope and send to the
following address:

Offline Quotations should be send in a sealed envelope and send to the following address of the New John Mark Ltd., Head Office, Naval Dockhydfb, Singh Road, Lion Gate, Fort, Mumbal 400 252, vol. 1997.

After issuance of the Work order a sample of the calendar shall be bushmitted to the Barik within 15 days upon confirmation of the sample the final delivery of the calendars shall be made on or before 20th December 2025. A penalty will be imposed in case of failure to deliver the order Judiciary: within Mumbal only.

NOTE: Management reserves the right to relax the specification to prin he calendars and to cancel the tender.



INFRA INFRA INDUSTRIES LIMITED

CON. No. L. (20200411688PC-CD5460)

FOR No. L. (20200411688PC-CD5460)

FOR No. L. (20200411688PC-CD5460)

FOR Office and Survey for Contract Arrandom. 3.7 Natl., Maint Office (Marchard - 40004, Marchard - 10004)

Tel No. +91 22 072 09512 (Sand) at 4 only formandom, Indianated Anna Arrandom, Indianated - 40004, Marchardom, Indianated - 40004, Marcha

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Six Months Ended		Year Ended	
		30/9/2025 (Unaudited)	30/6/2025 (Unaudited)	9/30/2024 (Unaudited)			31.03.2025 Audited	
1	Total Income from operations	40.11	75.06	22.00	115.17	35.27	124.84	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(47.96)	(40.84)	(52.19)	(88.80)	(115.09)	(216.89)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extracrdinary items)	(47.96)	(40.84)	(52.19)	(88.88)	(115.09)	(216.89)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(47.96)	(40.84)	(52.19)	(88.89)	(115.09)	(216.89)	
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)) Paid-up Equity Share	(47.92) 438.33	(40.90) 415.14	(51.96) 415,14	(88.82) 438.33	(114.96) 415.14	(216.89)	
	Capital (Face value of ₹ 10 per share)	2000000		DESCUNC		NAME OF	Allenta	
7	Other Equity					9 90	(568.81)	
8	Eamings per equity share (not annualised*) (Face value ₹ 10'- each)					HOUSE		
	- Basic (in ₹)	(1.11)	(0.98)	(1.26)	(2.09)	(2.77)	(5.22)	
	- Diluted (in ₹)	(1.11)	(0.98)	(1.26)	(2.09)	(2.77)	(5.22)	

NIDAN LABORATORIES AND HEALTHCARE LIMITED

CN - L33111MH2000PLC123883

Regd Office: SY No. 294/A H. No. 18, Swapnshilpa, Behind Aarti Apartment,
Variak Road, Virar (w), 401303 Tel No. 491 8975610007;

E-Mail: cs@nidanhealthcarc.co.in, Website: www.nidanhealthcarc.co.in

	Statement of Unaudited Financial Results for the Half year Ended on 30th September 2025 ₹ In lacs					
Ended on 30th September 2025						
Sr. No.		Half Year Ended 30-09-2025	Half Year Ended 30-09-2024	Half Year Ended 31-03-2025	Year ended 31-03-2025	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	1,312,10	1,053,27	1,399,48	2,452,75	
2	Net Profit for the period / year (before tax, exceptional and/or extraordinary items)	190,32	141,37	134,64	276,02	
3	Net Profit for the period / year before tax (after exceptional and/or extraordinary items)	190,32	141,37	134,64	276,02	
4	Net Profit for the period / year after tax (after exceptional and/or extraordinary items)	143.37	110.13	87.56	197.69	
5	Total Comprehensive income for the period /year [comprising Profit for the period / year (after tax) and other comprehensive income (after tax)]	143.37	110.13	87.56	197.69	
6	Paid up Equity Share Capital	1.390.00		1,390,00		
7	Reserves (exluding revaluation reserve)	5.571,67	5.340.73	87.56	5,428,30	
8	Earnings Per Share (of Rs 10/each) (not annualized) Basic	1.03	0.79	0.63	1.42	
	Dilluted	1,03	0.79	0,63	1,42	

ote:

1) The above is an extract of Audited Financial Results for half year ended 30th September 2025 which have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting help on 10th November 2025 and figled with the Societ Exchanges used Regulation 3 of the SEBIL Issing an article of the Society Sebil Sebil

Company. 3) Figures of the previous period have been regrouped wherever necessary, to correspond with the figures

Date : 10th November 2025 Place : Mumbai



Sri Lotus Developers and Realty Limited

(Formerly known as "AKP Holdings Limited" and "AKP Holdings Private Limited")

(Formerly known as "AKP Holdings Thritted Limited")

(Formerly known as "AKP Holdings Thritted Limited")

(Registered office: 5th & 6th Hord, tous Tower, 1 all hird Soc., N S Road No. 12/A,

JVPD Scheme, Juhu, Mumbai – 400049, Maharashira, India

Ph.: +91-7506283400, E-mail: contact@folusderetpers.com,

Website: www.lousderetepers.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Board of Directors of the Company, based on the recommendation of the Audit Committee, at their meeting held on Kovember 10, 2025 approved the Un-Audited Financial Results (Standatone and Corsolidated) of the Company for the quarter and half year ended September 20, 2025 (Financial Results). The full Financial Results along with the Limited Review Report are available on the Stock Exchanges website at www.bseindia.com and waw.nseindia.com and have also be en p.o.sted on the Company's web site, at www.lotusdevelopers.com/investor-relations which can be accessed by scanning the OR code given:

For and on behalf of Board of Directors of Sri Lotus Developers and Realty Limited Sti.

Mr. Anand Kamalneyan Pandit

Date: November 10, 2025 Place: Mumbai

Mr. Anand Kamalnayan Pandi Chairman & Managing Directo DIN: 00015551

IMP

IMP POWERS LIMITED

Cin: L31300N1961PLC000232
Regd. Office: Survcy No. 263/3/2/2, Villago Sayli, Umor Kuin Road Silvassa (U.T.)
Dadra & Nagar Haveli, Silvassa: 396230
Office: CH 7, Inspire Business Park, Shantigram, Near Vaishnodevi Circle,
Khodiyar, Ahmedabad, Daskrof, Gujarat, India, 382421.
Tel. No.: +91-0260-2464100/+91-79-2655-4100
Website: www.imp-powers.com | Email ID: info@imp-powers.com

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

In Compliance with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Board of Directors IMP Powers Limited ("Company") at their meeting held on Monday, 10th November, 2025 approved the Un-Auditled Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Half year ended 30th September 2025 ("Results").

The results alongwith the Limited Review Report (Standalone & Consolidated) by Statutory Auditor of the Company are available at http://www.imp-powers.com/investors.php and on website of the Stock Exchanges. i.e. www.bseindia.com and www.nseindia.com respectively. In compliance with Regulation 47 of the Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick Response (QR) code:



For IMP Powers Limited

Rakesh Shah Chairman - DIN : 00421920



Extract of Unaudited Financial Results for the Quarter and

	Financial Results				
Particulars	Quarter ended 30.09.2025 (Un-audited)	Year ended 31.03.2025 (Audited)	Quarter endec 30.09.2024 (Un-audited)		
Total Income from operations Net Profit(+)/ (Loss)(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	533.07 (4,482.28)	3,314.75 (17,297.25)	490.78 (4,264.89)		
 Net Profit(+)/ (Loss)(-) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 	(4,421.69)	(13,071.99)	(4,308.33)		
 Net Profit(+) /(Loss)(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 	(4,421.69)	(13,071.99)	(4,308.33)		
 Total Comprehensive Income(+)/(Loss)(-) for the period (Comprising Profit (Loss) for the period (after tax) after Minority Interest and Other Comprehensive Income (after tax)) 	(4,475.85)	(15,271.71)	(4,836.73)		
6. Equity Share Capital	3,313.47	3,313.47	3,313.47		
Other Equity (Reserves) B. Earnings per Share (EPS) (of Rs. 10/- each) (in Rs.) (not annualised)	0.00	(24,224.09)	0.00		
a) Basic b) Diluted	(13.34) (13.34)	(39.45) (39.45)	(13.00) (13.00)		

(19,04) (Seeds) (10,05) (Notes 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings hald on 10th November, 2025. (2) The above is an extract of the detailed format of the Quarter and half year ended 30th September, 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015). The full format of the quarterly unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2025 is available on the weekles of the Company at www.settlendia.or. and on the weekless of the ScorksAnapes, i.e. www.bestendia.com and www.nsetindia.com. The results can also be accessed by scanning the following Quick Response (OR) Code.



For Sel Manufacturing Company Limite

(Naveen Arora) Whole Time Director (DIN: 09114375)

